

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - १८

सभावृत्तांत

दिनांक - १३/०७/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १३/०७/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                              |   |        |
|------------------------------|---|--------|
| १) मा. गिता सुशिल मंचरकर     | - | सभापती |
| २) मा. गोफणे अनुराधा देविदास |   |        |
| ३) मा. जवळकर वैशाली राहुल    |   |        |
| ४) मा. नेटके सुमन राजेंद्र   |   |        |
| ५) मा. शितोळे शैलजा बाबुराव  |   |        |
| ६) मा. ठोंबरे सुभद्रा ईश्वर  |   |        |

या शिवाय मा.आष्टीकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) सहा प्रभागातील पार्कींग महिला बचतगटांना चालविणेस देणेबाबत - मा.वैशाली जवळकर, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिला/मुलींना कुंगफु-कराटे प्रशिक्षण देणेबाबत.

विषय क्र.३) सन २०१६-१७ मध्ये महिला व मुलींना योग प्रशिक्षण देणेबाबत.

-----

दिनांक ०८/०६/२०१६ व २२/०६/२०१६ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्रमांक १७ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक : १९

विषय क्रमांक : १

दिनांक : १३/०७/२०१६

सुचक : मा.वैशाली जवळकर

अनुमोदक : मा.शैलजा शितोळे

संदर्भ :- मा.वैशाली जवळकर, मा.शैलजा शितोळे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागामार्फत प्रत्येक प्रभागातील एक या प्रमाणे एकूण ६ प्रभागातील पार्कींग महिला बचतगटांना चालविणेस देणेस व पार्कींगबाबतच्या अटी / शर्ती व अंमजबजावणी इत्यादी कार्यवाही भूमि आणि जिंदगी विभागामार्फत करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक : २०

विषय क्रमांक : २

दिनांक : १३/०७/२०१६

विभाग - क्रीडा विभाग

सुचक : मा.वैशाली जवळकर

अनुमोदक : मा.अनुराधा गोफणे

संदर्भ :- मा.आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/४/कावि/६३/२०१६, दि.०२/०७/२०१६

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजने विभागा मार्फत महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महिला/मुलींना कुंगफु-कराटे प्रशिक्षण देणे ही योजना वस्ती पातळीवर राबविणेकामी प्रति लाभार्थी -

महिला/मुली वयोगट 5 ते 16 प्रति लाभार्थी र.रू 147/- निविदेनुसार अंदाजित 48.99 % कमी

महिला/मुली वयोगट 17 ते 26 प्रति लाभार्थी र.रू 148/- निविदेनुसार अंदाजित 49.33 % कमी

महिला/मुली वयोगट 27 ते 45 प्रति लाभार्थी र.रू 149/- निविदेनुसार अंदाजित 49.66 % कमी

या दरात अ, ब, क, ड, ई व फ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महिला/मुलींना कुंगफु-कराटे प्रशिक्षण पुणे डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स कराटे असोशिएशन चिंचवड यांचे मार्फत पिं.चिं.म.न.पा. परिसरातील प्रस्तावात नमुद महिला/मुली लाभार्थींसाठीचे पात्रता निकष (अटी व शर्ती) ची पूर्तता करणा-या प्रस्तावात नमुद अभ्यासक्रमानुसार महिला/मुलींना वस्ती पातळीवर दि.31/3/2017 अखेर पर्यंतच्या कालावधित कुंगफु-कराटे प्रशिक्षण रोज दीड तास या प्रमाणे एकूण 20 दिवसाच्या (30 तास) प्रति लाभार्थी प्रस्तावात नमुद वयोगटानुसार प्रशिक्षण योजना राबविणे कामी निविदेनुसार होणा-या रक्कमेस अथवा येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेकामी व आवश्यकते नुसार सदर योजनेत बदल दुरुस्ती करण्याचा व त्यानुसार लाभ देणेचा अधिकार मा.आयुक्त सो. यांना देणेस मान्यता देणेकामी मा.क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती मार्फत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वट न पाहता ठराव मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक : २१

दिनांक : १३/०७/२०१६

सुचक : मा.अनुराधा गोफणे

संदर्भ :- मा.आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/४/कावि/१६/२०१६, दि.०८/०७/२०१६

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

ई. निविदा सुचना क्र.२/२०१४-२०१५ नुसार सन २०१६-२०१७ मध्ये महिला मुलींना योग प्रशिक्षण देणे, ही योजना राबविणे बाबत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक महिला व मुलींना योग प्रशिक्षणाचा प्रति लाभार्थी र.रू.२२८.५०/- या दरात लवकरात लवकर लाभार्थींना प्रशिक्षणाचा लाभ मिळणे कामी पतंजली योगपिठ ट्रस्ट यांना सन २०१६-२०१७ अखेर निविदेत नमुद केले नुसार होणा-या प्रत्यक्ष खर्चास व योजना अंमल बजावणी कामी मान्यता मिळणे कामी सदर संस्थेचा र.रू.२२८.५० या प्रती लाभार्थी या दराने योग प्रशिक्षण देणे व सदर योजनेत बदल व दुरुस्ती करणेचे अधिकार मा. आयुक्तसो यांना देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( गिता सुशिल मंचरकर )

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३७१/२०१६

दिनांक : १४/०७/२०१६



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या

कार्यवाहीसाठी रवाना.